

September 8, 2020

BSE Limited

Corporate Relationship Department,
Phiroze Jeejebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.
SCRIP CODE: 503960

National Stock Exchange of India Limited

Listing Department,
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai – 400 051
SCRIP CODE: BBL

Dear Sir / Madam,

Sub.: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure requirements) Regulations 2015, please find enclosed herewith the Newspaper Cuttings with regard to the Notice of the 73rd Annual General Meeting of the Company, scheduled to be held on Tuesday, September 29, 2020 at 11.00 A.M. IST, through Video Conferencing / Other Audio Visual Means, published in below mentioned Newspapers:

- Free Press Journal (in English); & } (*published on September 8, 2020*)
- Navshakti (in Marathi). }

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours sincerely,
For **Bharat Bijlee Limited**

Durgesh N. Nagarkar
Company Secretary & Senior General Manager,
Legal

Encl.: a/a

**FORM A
PUBLIC ANNOUNCEMENT**
(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

**FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF
HOLLYWOOD OPTICIANS PRIVATE LIMITED**

RELEVANT PARTICULARS	
1 Name of corporate debtor	Hollywood Opticians Private Limited
2 Date of incorporation of corporate debtor	09/07/2009
3 Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Maharashtra, India, under the Companies Act, 2013
4 Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	UC3201MH2009PT193958
5 Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	B-607, BSEI Tech Park, Plot no. 39/5 & 39/5A, Sector 39-A, Vashi, New Mumbai, Maharashtra, India - 400705
6 Insolvency commencement date in respect of corporate debtor	Order dated 28.04.2020. Order uploaded on NCLT website on 06.05.2020. Certified copy made available on email by applicant on 27.05.2020. Due to COVID-19 pandemic lockdown, CIRP being commenced from the date of this notice on - 08.09.2020
7 Estimated date of closure of insolvency resolution process	07/03/2021
8 Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Balkrishan Sharma Regn. No. - IPA-002/IP-N00045/2016-2017/10084
9 Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Flat No. 302, Om Apartment (3rd Floor), Plot No. 667 & 670, Sector-20, Nerul (W), New Mumbai - 400 706 Email ID - balkrishansharmasociates@gmail.com
10 Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Flat No. 302, Om Apartment (3rd Floor), Plot No. 667 & 670, Sector-20, Nerul (W), New Mumbai - 400 706 Email ID - om.hoa@gmail.com
11 Last date for submission of claims	22/09/2020 (calculated from the date of Form-A due to COVID-19 pandemic lockdown)
12 Classes of creditors, if any, under clause (b) sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable
13 Names of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link: www.ibbi.gov.in (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Hollywood Opticians Private Limited on 28/04/2020. Due to COVID-19 pandemic lockdown, CIRP being commenced from the date of this notice on - 08.09.2020

The creditors of Hollywood Opticians Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 22/09/2020 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person or by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class [specify class] in Form C.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Place: New Mumbai
Date: 08.09.2020

Balkrishan Sharma
Interim Resolution Professional
Regn. No. -IBBI/ IPA-002/IP-N00045/2016-2017/10084

MUKAND ENGINEERS LIMITED
Regd. Office: Bajaj Bhawan, Jammalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai-400 021
Website: www.mukandengineers.com E-mail ID: mel@mukand.com
CIN: L45200MH1987PLC042378

NOTICE

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (the "AGM") of the Company, will be held on **Tuesday, 29th September, 2020** at 11:30 a.m. (I.S.T.) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 (the "Listing Regulations") read with Ministry of Corporate Affairs Circulars dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 ("MCA Circulars") and The Securities and Exchange Board of India Circular dated May 12, 2020 ("SEBI Circular") to transact the businesses, as set out in the Notice of the AGM dated August 13, 2020. The deemed venue for the AGM shall be Registered Office of the Company i.e. Bajaj Bhawan, Jammalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai - 400021.

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circular, the electronic copies of the Notice of the AGM along with the link of the Annual Report of the Company for the Financial Year 2019-2020 has been sent only by electronic mode to all the Members whose e-mail addresses were registered with the Company/ Depository Participant(s), on Sunday, September 6, 2020. The Notice of the AGM and the Annual Report of the Company for the Financial Year 2019-2020 is also available on the website of the Company at www.mukandengineers.com, on the website of Central Depository Services Limited ("CDSL") at www.evotingindia.com and also on the website of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nse.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act as amended from time to time read with Rules framed thereunder, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard-2 on General Meetings, any person holding shares either in physical or in demat form as on **Friday, September 18, 2020** ("Cut-off Date") are provided with the facility to exercise their right to vote on all Resolutions set forth in the Notice of the AGM, using electronic voting systems either by (a) remote e-voting or (b) e-voting during the AGM, provided by CDSL and the business may be transacted through such e-voting.

A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.

The remote e-voting period begins on **Friday, 25th September, 2020 at 9.00 a.m. (I.S.T.) and ends on Monday, 28th September, 2020 at 5.00 p.m. (I.S.T.)**. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by CDSL and Members shall not be allowed to vote through remote e-voting thereafter.

The Members attending the AGM, who have not exercised their vote by remote e-voting, would be able to exercise their voting right at the AGM by logging into the e-voting portal of CDSL. The Members who have exercised their vote through remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to vote again at the AGM. Once the vote on a Resolution is exercised and confirmed, the Member shall not be allowed to modify it subsequently.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off date may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However if the person is already registered with CDSL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.

The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for remote e-voting, since the AGM is being held through VC/OAVM. The e-voting module on the day of the AGM shall be disabled by CDSL for voting 30 minutes after the conclusion of the Meeting.

Only those Members/Shareholders, who will be present at the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are, otherwise not barred from doing so, shall be eligible to vote on such Resolution(s) through e-voting system during the AGM at the end of discussion on the Resolutions on which voting is to be held, upon announcement by the Chairman.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

In compliance with the above mentioned MCA and SEBI Circulars and in support of the Company's green initiative, Members who have not registered their e-mail address and all Members holding shares in physical and dematerialized form are requested to register/update their records viz. e-mail address, PAN, Bank Account details, registered Mobile No. with supporting documents as provided in the Notice of the AGM.

For Mukand Engineers Limited.
sd/-
Date: September 7, 2020 Dhawal J. Vora
Place: Mumbai Company Secretary

SIMMONDS MARSHALL LIMITED
Regd. Office : Mumbai-Pune Road, Kasarwadi, Pune - 411 034

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30 th June, 2020
(Rs. In Lakhs)

Sl. No.	PARTICULARS	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year ended		Quarter Ended		Year ended	
		30th Jun 2020	31st Mar 2020	30th Jun 2019	31st Mar 2020	30th Jun 2020	31st Mar 2020	30th Jun 2019	31st Mar 2020
1	Total income from operations	763.40	3,161.73	4,222.70	14,169.02	863.12	3,395.27	4,530.29	15,155.82
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	(936.49)	(558.83)	109.69	(1,041.73)	(936.93)	(567.08)	109.76	(1,065.27)
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	(936.49)	(409.21)	57.25	(770.83)	(936.93)	(409.43)	57.32	(771.37)
4	Total Comprehensive Income after Tax	(963.56)	(451.59)	43.23	(855.28)	(964.50)	(469.92)	48.48	(860.12)
5	Equity Share Capital	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00	224.00
6	Earnings Per Share (of Rs. 2/- each)								
	Basic & Diluted (in Rs.)	(8.36)	(3.65)	0.51	(6.88)	(8.37)	(3.82)	0.56	(6.92)

Note:
1 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 7th September, 2020.
2 The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarterly financial results is available on the stock exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.simmondsmarshall.com)

PLACE: MUMBAI
DATE: 7th September, 2020

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
N. S. Marshall
Managing Director
DIN : 00085754

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)

S. NO	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA (C)	Outstanding Amount (Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO. HHENAG00312410 1.PRAKASH WAMANRAO UMRDEKAR 2.KALPANA SURESHRAO GOJE(GUARANTOR)	APARTMENT NO. 316 HAVING BUILT-UP AREA OF 64.357 SQ. MTR, BALCONY AREA OF 11.214 SQ. MTR. ALONGWITH TERRACE AREA OF 7.900 SQ. MTR. ON 3RD FLOOR IN THE PROJECT KNOWN AS "ATHARVA HERITAGE" CONSTRUCTED UPON PLOT Nos. 1 AND 2 BEARING KHASRA NO. 154/2 & 154/3 ALONG WITH UNDIVIDED 0.95602% SHARE AND INTEREST IN THE SAID LAND SITUATED IN VILLAGE PIPLA, BESA PIPLA ROAD, P.K.S. 38, MOUZA PIPLA WITHIN THE LIMITS OF GRAM PANCHAYAT PIPLA, NAGPUR - 440024, MAHARASHTRA AND THE PLOT IS BOUNDED AS FOLLOWS:- EAST BY :KH. NO. 154/1 WEST BY :12.00 MTR. WIDE ROAD NORTH BY :BESA PIPLA ROAD SOUTH BY :PLOT NO. 03	29.02.2020	Rs.5,41,276.29 (RUPEES FIVE LAKH FORTY ONE THOUSAND TWO HUNDRED SEVENTY SIX AND PAISE TWENTY NINE ONLY) AS ON 25.08.2020

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/her liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: NAGPUR (MAHARASHTRA)
Sd/-
For Indiabulls Housing Finance Limited
Authorized Officer

Bandhan Bank

SALE NOTICE CUM INVITATION TO TENDER

This is to inform that GRUH Finance Limited (GRUH) by Order dated 18.09.2019 passed by the National Company Law Tribunal (NCLT) Ahmedabad Bench and Order dated 27.09.2019 passed by NCLT, Kolkata Bench merged into Bandhan Bank Limited (referred as "the Bank"). The effective date of the merger was 17.10.2019. Therefore, pursuant to the aforesaid merger, the rights, liabilities, responsibilities and assets of GRUH have become the rights, liabilities, responsibilities and assets of Bandhan Bank Limited (Bandhan Bank). Therefore, reference of Bandhan Bank in this Notice is deemed to include GRUH Finance Ltd. prior to merger.

Sale notice cum invitation to tender is hereby given to the public in general and in particular to the borrowers and the guarantors that the below described immovable property which is mortgaged to GRUH (Now "the Bandhan Bank") is put for sale. The specific details of the properties, which are intended to be sold, are enumerated hereunder in the SCHEDULE:

SCHEDULE

Name of Borrower(s), Guarantor(s), Loan Account No., Date of Possession, Tender Reference No.	Description of the property to be sold (Secured Asset)	Secured Debt as on date of demand notice and as on 31.08.2020 (in Rs.)	Reserve price and EMD payable (in Rs.)
Mr. Yashwant Anant Nimbare Mrs. Vaishnavi Yashwant Nimbare Guarantor: Mr. Dharmu Yamnappa Jalvadi Loan A/c No. 415/542 15.11.2019 Tender Ref No. 415 - 937	All that part and parcel of the immovable flat property situated at Survey No. 22, Hissa No. 6C, Flat No. 102, A Wing, 1st Floor, in the building known as "Royal City Park", Ravindra Nagar, Kuvrabav, Ratnagiri, admeasuring about 680 sq. ft. and bounded by: North : Land bearing Hissa No. 1 East : Land bearing Hissa No. 4 West : Land bearing Hissa No. 6B South : Land bearing Hissa No. 23	Rs.18,27,253.70 as on 08.06.2019 Rs.21,54,793/- as on 31.08.2020 which includes amount paid by the borrowers from the date of demand notice till date, if any, with further interest, costs, charges, etc.	Rs. 18,00,000/- EMD 10% of the offer price.

The date of the tender opening and other details for the above mentioned property is as mentioned below.

Tender form fee	Rs.100/- per tender for the above property payable by Banker's Cheque/Demand draft favoring "Bandhan Bank Limited" (non-refundable)
Date of inspection of property	03.10.2020 between 10.00 A.M. to 5.00 P.M.
Last date and time for receiving tender	23.10.2020 up to 05:00 P.M. at the Regional office of Bandhan Bank Limited, Netaji Marg, Near Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-380 006
Earnest Money Deposit (EMD) payable	10% of the offer price is to be paid along with tender by way of Banker's cheque/Demand Draft favoring "Bandhan Bank Limited"
Date and place of opening tenders	The tenders shall be opened on 26.10.2020 at Bandhan Bank's Regional Office as stated herein above
Tender forms available at	Bandhan Bank Limited- Ratnagiri branch Office No. 5, 1st Floor, Adinath Paradise, Beside Punjab National Bank, Maruti Mandir, Mazgaon Road, Ratnagiri Name of contact person(s): Mr. Yogesh Horambe: 9423290817 / 7044420066 Mr. Nishkant Sankpal: 9011015115 / 7044420088

The sale of the property will be on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS", "NO RECOURSE BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS". The property may not be sold below the Reserve Price. The Bank submits that we have not received any intimation about litigations, disputes filed or pending against the aforesaid property mortgaged in favor of the Bank.

The borrower/mortgagor can redeem the mortgage till the date of sale confirmation as provided under section 13(8) of the SARFAESI Act.

For detailed terms and conditions of the sale notice cum invitation to tender, please refer to our website www.gruh.com/tender.

Date : 08/09/2020
Place : Ratnagiri

Bandhan Bank Limited
Authorized Officer

Regional Off.: Netaji Marg, Nr. Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6.
Fax : +91-79-26560649 | Toll Free No.: 18002335300 | Website: www.bandhanbank.com

INDIAN BRIGHT STEEL CO. LTD.
C.I.N. No.: L13209MH1960PLC011794
"Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007
Website: www.indianbrightsteel.com Email id: indianbrightsteel@gmail.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30th JUNE 2020

Sr. No.	Particular	Standalone Quarter ended			
		3 months ended 30.06.2020	3 months ended 31.03.2020	3 months ended 30.06.2019	12 months ended 31.03.2020
		Unaudited (Rs.) in lakhs	Unaudited (Rs.) in lakhs	Unaudited (Rs.) in lakhs	Unaudited (Rs.) in lakhs
1	Total income from operations	0.00	0.00	0.00	0.00
2	net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary Items #)	(1.71)	(3.35)	(2.63)	(10.96)
3	net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items #)	(1.71)	(3.35)	(2.63)	(10.96)
4	net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary Items #)	(1.71)	(3.35)	(2.63)	(10.96)
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1.26	1.24	1.67	6.02
6	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet				-56.78
8	Earnings per share (of Rs.10 each) (for continued and discontinued operations)				
	(a) Basic	-0.17	-0.35	-0.27	-1.10
	(b) Diluted	-0.17	-0.35	-0.27	-1.10

Note:
1 The above is an extract of the detailed format of Quarterly Annual Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly/ Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Listed entity. (www.bseindia.com) (www.indianbrightsteel.com)
2 The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
3 #- Exceptional and /or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable
4 The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 5th September, 2020

For Indian Bright Steel Company Limited
Sd/-
Manubhai Kalidas Parekh
Chairman

Place : Mumbai
Date : 05.09.2020

Bharat Bijlee
Bharat Bijlee Limited

Regd. Office: 6th Floor, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.
CIN: L31300MH1946PLC005017, Phone: 022 - 24306237, Fax: 022 - 2437 0624
Website: www.bharatbijlee.com, E-mail: bblcorporate@bharatbijlee.com

NOTICE OF THE 73rd ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the **Seventy Third (73rd) Annual General Meeting (AGM)** of the Shareholders of **BHARAT BIJLEE LIMITED** ("the Company") is scheduled to be held on **Tuesday, September 29, 2020 at 11.00 A.M. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM")**, without the physical presence of Shareholders of the Company, pursuant to and in compliance with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/2020/79 dated May 12, 2020, issued by the Securities and Exchange Board of India, to transact the Ordinary and Special business, as set out in the Notice dated August 13, 2020, convening the said AGM. The Venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company situated at Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.

The aforesaid Notice of the AGM together with the Annual Report for the financial year 2019-2020 have been sent by Electronic Mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent/Depository Participant(s). Physical copies of the aforesaid Notice of the AGM and Annual Report for the financial year 2019-2020 have been sent to all other Shareholders, whose email addresses are not registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent/Depository Participant(s), at their respective registered address in the permitted mode. The Company has completed the dispatch of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2019-2020, to the Shareholders through permitted mode as well as sending through emails on Friday, September 4, 2020.

Shareholders are hereby informed that the said Notice of the AGM forming part of the Annual Report for the financial year 2019-2020 is available on the Company's website www.bharatbijlee.com and the websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and The National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively as well as on the website of Central Depository Services Limited ("CDSL") viz., www.evotingindia.com.

REMOTE E-VOTING:
NOTICE IS FURTHER given that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the Shareholders are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the said Notice of the AGM dated August 13, 2020, using "remote e-voting" (e-voting from a place other than the venue of the AGM) provided by CDSL. The detailed instructions for remote e-voting facility are contained in Note No. 19 of the Notice of the AGM, which has been sent to the Shareholders. The instructions for remote e-voting are given in the Notice of the AGM. Shareholders are requested to note the following:

- Cut-off date** for the purpose of remote e-voting: **Tuesday, September 22, 2020.**
- Date and time of commencement of remote e-voting: **From 9.00 a.m. IST on Saturday, September 26, 2020.**
- Date and time of end of remote e-voting: **5.00 p.m. IST on Monday, September 28, 2020.** Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date.
- The voting rights of the Shareholders shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, September 22, 2020 ("Cut-Off Date"). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.
- Persons who have acquired shares and become Shareholders of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date, i.e. Tuesday, September 22, 2020, may obtain the User ID and Password by sending a request to the Company's e-mail ID investorcare@bharatbijlee.com or rlt.helpdesk@linkintime.co.in by mentioning their Folio No./DP ID and Client ID No.
- Shareholders who have casted their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again.
- Shareholders attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote through electronic voting system ("InstaMeet") provided during the AGM.
- In case of any queries/grievances pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at the CDSL website: www.evotingindia.com, under help section or write an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013.

MANNER OF JOINING THE AGM THROUGH VC/OAVM:
Shareholders holding shares as on Cut-off Date shall be able to attend the AGM through VC/OAVM facility (which is being availed by the Company from Link Intime India Pvt. Ltd. through "InstaMeet"), the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Detailed process of e-Voting at the AGM by the Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode or for Shareholders who have not registered their email addresses has been provided in the AGM Notice dated August 13, 2020.

Shareholders attending AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

MANNER OF REGISTERING/UPDATING THEIR E-MAIL ID:
Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:

- Shareholders holding Shares in Physical Mode:** Please provide necessary details like Folio No., Name of Shareholder, SCANNED COPY of the Share Certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company on investorcare@bharatbijlee.com **RTA email id** on rlt.helpdesk@linkintime.co.in;
- Shareholders holding Shares in Dematerialized Mode:** Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to **Company/RTA email id**.

Further, Company has hosted a Communication on its website advising Shareholders of the Company to Update/Registrar their E-Mail Address(es)/Permanent Account Number/Bank Account Details, with Registrar and Share Transfer Agent ("RTA")/Company/Depository Participant, as applicable. Website Link as follows:
https://www.bharatbijlee.com/media/19292/bbl_email-updation-registration-with-link_intime.pdf

Mr. Navnitlal L. Bhatia or failing him Mr. Bharat Upadhyay or failing him Mr. Bhaskar Upadhyay, Partners, Messrs N. L. Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed by the Company to act a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

FURTHER where that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made there under and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the **Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, September 22, 2020 to Tuesday, September 29, 2020**, both days inclusive, for the purpose of ensuring 73rd AGM of the Company.

The detailed instructions regarding the above have been provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to take note of the same, in particular, instructions for joining the AGM through VC/OAVM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For Bharat Bijlee Limited
Sd/-
Durgesh N. Nagarkar
Company Secretary & Sr. General Manager Legal

Place : Mumbai
Date : September 4, 2020

FORM NO. UR-2
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act (Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014)

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereat but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre, Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot no. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), PIN Code - 122050, that M/s Emreach Solutions a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

2. The principal objects of the company are as follows:
 To carry on the business of Software designing, development, customisation, implementation, maintenance, testing, designing, developing and dealing in computer software and solutions, and to deal in own and third party computer software packages, programs and solutions, and to provide internet / web based applications, services and solutions, provide or take up Information technology related assignments, providing solutions/ Packages/ services through applications services provider mode via internet or otherwise in India and outside India.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at B-008, Raj Vaidhya Krupa CHS Ltd, Panchsheel Enclave, Mahavir Nagar, Dahanukarwadi Opp Boploss Tower, Kandivali (W), Mumbai - 400067

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre, Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot no. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), PIN Code - 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 08th day of September, 2020

For M/s Emreach Solutions
 Mr. Dhaval Jitendra Kogasi
 Partner

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that we are investigating and verifying the ownership rights of **DMK INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED**, a company incorporated under the Companies Act, 1956 (CIN: U74120MH2010PTC209246), having its registered office at Basera Co-Operative Housing Society Limited, Flat no.-8, Plot no.-11, Sector-17, Vashi, Navli Mumbai, Maharashtra-400703 in respect of the Property more particularly described in the **First Schedule** hereunder written and the ownership rights of the shareholders in respect of the shares and shareholding ("**said shares**") more particularly described in the **Second Schedule** hereunder written.

All those persons/entities including inter alia any individual, Hindu Undivided Family, a company, bank(s), and/or financial institution(s), non-banking financial institution(s), trust, a firm, an association of persons or body of individuals whether incorporated or not, lender(s), creditor(s), and/or any authority having any right, title, interest, share, claim, demand whatsoever in respect of the said Shares in manner whatsoever and in respect of the said Property and/or any parts thereof by way of sale, mortgage, transfer, exchange, gift, devise, bequest, trust, share, inheritance, succession, maintenance, easement, tenancy, sub-tenancy, leave and license, care taker basis, occupation possession, family arrangement/settlement, decree or order of any court of law, contracts/agreements, development rights, partnership, share, pledge, encumbrance, right of way, its pendes, reservation, memorandum of understanding, agreement for sale, power of attorney, right of first refusal, preemption and/or any liability and/or any writing and/or any arrangement and/or any commitment or otherwise howsoever into, over or upon the said Property and Shares, as the case may be, are hereby required to give notice thereof in writing together with the supporting documents and particulars of any such right or claim to the undersigned, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which the claim, if any, shall be deemed to have been released or waived.

THE FIRST SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:
 (Description of Property)

All that piece and parcel of land bearing Survey Nos. 216/2, Dudulgaon (Moshi), Taluka Haveli, District Pune admeasuring in the aggregate 8 acres or thereabouts viz. 32309.00 square metres situated lying and being at Village Dudulgaon Moshi, Taluka Haveli, District Pune, which is bounded as under:
 On or Towards East : By Property of Gat No. 215.
 On or Towards South : By Property of Mr. Nivruti Saste.
 On or Towards West : By DP Road & Property of Moshi Village.
 On or Towards North : By Remaining part of Gat No. 216.

THE SECOND SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:
 (Description of the Shares)

Sr. No.	Name of Equity Shareholder	Number of Equity Shares of Rs. 100 each	Distinctive Numbers of Shares	Share Certificate Number
1.	DMK PETRO TRADERS & CARRIERS PRIVATE LIMITED	490	1	490
		509	491	999
		2,50,000	1,001	2,51,000
2.	VIVEK VASANT BHAMRE	2,29,000	2,51,001	4,80,000
3.	SHASHANK PRABHAK MOHOLE	20,000	4,80,001	5,00,000
4.	MANISHA DINESH KUCHERIA	1	1,000	1,000

Dated this 7th day of September 2020
 For Lexicon Law Partners
 Advocates & Solicitors,
 Mulla House, 4th floor
 51, M.G. Road, Fort, Mumbai - 400 001.
 Partner

ICICI Prudential Asset Management Company Limited
 Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
 Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprnf.com, Email id: enquiry@iciciprnf.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document (SID)/Key Information Memorandum (KIM) of the Schemes of ICICI Prudential Mutual Fund (The Fund)
Change in address of the Official Point of Acceptance of Transactions (OPAT) of Computer Age Management Services Limited (CAMS)

Investors/Unit holders are requested to note the change in address of the OPAT of CAMS, the Registrar and Transfer Agent of the Fund, as follows:

Old Address	New Address
CAMS SERVICE CENTRE, 1 st Floor, Above Mahesh Graphics, Nandanam Complex, Beside Old CCS Building, Junglighat, Port Blair - 744103. South Andaman Contact no. : 03192-230306 Email id: camspbt@camsonline.com	CAMS SERVICE CENTRE, 35, Behind Hotel Haywizz, M.A. Road, Phoenix Bay Port Blair - 744 102. South Andaman Contact no. : 03192-230306 / 230506 Email id: camspbt@camsonline.com

This Notice-cum-addendum forms an integral part of the SID and KIM of the Schemes of the Fund, as amended from time to time.

All other provisions of the SID and KIM except as specifically modified herein above remain unchanged.

Place : Mumbai Sd/-
 Date : September 7, 2020
 No. 004/09/2020
Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprnf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprnf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

वेरिटास (इंडिया) लिमिटेड
 सौ आयायन: एल२३२०१एएम११८५पीएससी३५००२
 नोंदीकृत कार्यालय: वेरिटास हाऊस, तिसरा मजला, ७० मिनट प्लॉट, मुंबई-४०००११, वेबसाइट: www.veritasindia.net
 ई-मेल: corp@veritasindia.net
 दूरध्वनी क्र.: +९१ २२ २२७५५५५५/६१८४००००

३५ व्या वार्षिक सामान्य सभेची सूचना

द्वानुसार, वेरिटास (इंडिया) लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांची ३५ वी (पत्नीसाठी) वार्षिक सामान्य सभा बुधवार, ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) द्वारे ऑडिओ व्हिडिओ लिंकद्वारे (ओएव्हीएम) सामाईक स्थानावर सदस्यांच्या भौतिक उपस्थितीशिवाय आयोजित केली जात आहे. ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की कंपनी कायदा २०१३ च्या (बदल केल्यानुसार आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार (कायदा), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकव्हरमेंट्स) नियम २०१५ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स), कॉर्पोरेट अकेअर्स मंत्रालयाचे जारी केलेली परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० कॉर्पोरेट परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० ची परिपत्रके (परिपत्रके) आणि सिक्स्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जारी केलेले परिपत्रक एस्ईबीआय/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/२०२०/७९ कायद्याच्या अनुभाग १०३ अंतर्गत व्हीसी ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होणाऱ्यांची उपस्थिती गणसंख्येसाठी मोजली जाईल. एजीएमची सूचना आणि कंपनीचा आर्थिक निकाल आणि ३१ मार्च २०२० रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षाचा वेधानिक अहवाल ह्या सोबत, अंतर्गत कामकाजाबद्दल, वार्षिक अहवाल, ज्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार आणि कंपनीचे ट्रान्सफर एजंट्स (आर आणि टीए) कंपनीच्या युनिवर्सल कॅंपिटल सिक्स्युरिटीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड द्वारे पाठवले आहेत त्यांना फक्त ई-मेलद्वारे पाठवता जाईल, जो एम्सीए परिपत्रक आणि वरील सेबी परिपत्रकांनुसार असेल.

३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या <http://www.veritasindia.net/> वेबसाइटवर आणि जिथे कंपनीचे सभाग सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ज्यांचे ई-मेल पत्ते नोंदवले नाहीत/ अद्ययावत केले नाहीत त्या सदस्यांसाठी सूचना:

- भौतिक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी फॉलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढील आणि मागील भाग), पॅन (पॅन कार्डाची स्वयं प्रमाणित केलेली प्रत), आधार (आधार कार्डाची स्वयं प्रमाणित केलेली प्रत) असा आवश्यक तपशील देऊन कंपनीला corp@veritasindia.net किंवा कंपनी आरटीएला info@uniseq.in वर विनंती करावी.
- अभौतिक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी डिपॉझिटरीज/सहभागीना (डीपी) संपर्क करून संबंधित डीपीकडून सूचवल्या जाणाऱ्या प्रक्रियेनुसार ई-मेल पत्ता नोंदवावा आणि अद्ययावत करावा.

कंपनी आपल्या सदस्यांना मतदान करण्यासाठी नॅशनल सिक्स्युरिटीज डिपॉझिटरीज (एनएसडीएल) कडून एजीएम दरम्यान दुरुवून ई-मतदान सुविधा आणि एजीएम दरम्यान ई-मतदान सुविधा पुरवत आहे. ज्या सदस्यांचे भौतिक/अभौतिक स्वरूपात भागधारणा केली आहे आणि ज्यांचे ई-मेल पत्ते नोंदवले आहेत/ नोंदवले नाहीत त्यांना एजीएममध्ये दुरुवून ई-मतदानाची आणि ई-मतदानाची पध्दत एजीएमच्या सूचनेत दिलेली जाईल. ई-मतदानासाठी लागूणाऱ्या तपशील सदस्यांना ई-मेलद्वारे कळवले जाईल. ज्या सदस्यांना ई-मेल प्राप्त होणार नाही किंवा ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी डिपॉझिटरीज/आरटीएकडे नोंदवले नसतील तर एजीएमच्या सूचनेत दिलेल्या माहितीचा वापर करून ते लॉगिन तपशील तयार करू शकतील. हाच तपशील वापरून एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहता येईल.

वेरिटास (इंडिया) लिमिटेड करिता
नितिन कुमार डिव्हायन्या
 संचालक
 ठिकाण: मुंबई
 दिनांक: ४ सप्टेंबर, २०२०
 डीआयएन: ००२१०२८९

परिपत्रक 4
 विषय ४(1) वा
 ताबा सूचना
 (खाबर मालमतेसाठी)

ज्या अर्षी,
 निम्न स्वाक्षरीकृत प्राधिकृत अधिकारी **इंडियाबुल्स हाउसिंग फायनन्स लिमिटेड** (CIN: **L65922DL2005PLC136029**) यांनी सिक्स्युरिटीज एजंट रिकॉर्डमध्ये अर्षीकृत आपल्यानिव्वर अँड एम्प्लॉयेस लिमिटेड आणि सिक्स्युरिटी इन्व्हेस्टर्स एजंट अँड एम्प्लॉयेस लिमिटेड अन्वये सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तिकाा पासून 60 दिवसांच्या आत **14.01.2019** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रु. **44,81,968/-** (रूपये चव्वे चौदा लाख एवढ्यांशी हजार नऊशे अडसठ फक्त) साठी कर्ज घ्यावे. **HH.LLLOW00279592** या रकमेची परत फेड करण्याची दिनांक **10.01.2019** पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार हजरजी के देवडा उर्फ हजरजी काननजी देवडा आणि गितावने एच देवडा यांना कलम 13(1) सह सिक्स्युरिटी इन्व्हेस्टर्स (एम्प्लॉयेमेंट) रुलस, 2002 च्या नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारता जारी केली.

सदर रकमेची परत फेड करण्यात कर्जदार आपली दरव्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्त सामान्य जन्तेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्स्युरिटी इन्व्हेस्टर्स (एम्प्लॉयेमेंट) रुलस, 2002 च्या नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारता खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकरणे **प्रतिकारक तला 04.09.2020** रोजी धरलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जन्तेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनन्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रु. **44,81,968/-** (रूपये चव्वेचौदा लाख एवढ्यांशी हजार नऊशे अडसठ फक्त) पुढील व्याज **10.01.2019** पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागू कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

खाबर मालमतेचे वर्णन
प्लॅट नं. 306/ ए, चटई क्षेत्र मापिल 515.80 चक्रे, फौट, निसरा मजल्या वर, विंग " ए " मध्ये नसणाऱ्या टॉवर, सॅमिन सीटीएस नं. 709 ए (पीटी), 555 (पीटी) वर बांधलेले, गाव-नांदूर वर स्थित, पुरोचान खेराज रोड, मुतुड (पश्चिम), मुंबई-400080, महाराष्ट्र

पश्चिम: टाइटल डीड अनुसार
दक्षिण: टाइटल डीड अनुसार

सही/-
अधिकृत अधिकारी
इंडियाबुल्स हाउसिंग फायनन्स लिमिटेड

तारीख: 04.09.2020
स्थळ: मुंबई

जाहीर नोटीस

माझे अशिल श्री. **अकबर मजिद मोमीन**, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटीस देत आहे की, माझे अशिल खालील नमूद मिळकत मुळ भाडेकरू श्री. **हसेन अली साहेब** यांचे नावावरून स्वतःचे नावे हस्तांतरित करित असून सदर मिळकतीबाबत जर कोणा व्यक्तीचा, संस्थेचा, बँकेचा किंवा अन्य कोणत्याही कंपनीचा दावा, बोजा, हक्क, अधिकार किंवा हक्क असल्यास माझ्या खालील पत्त्यावारी व मा. प्रशासकीय अधिकारी, मालमता, "जी" साउथ विभाग, ३रा मजला, म्युनिसिपल बिल्डिंग, एन.एम. जोशी मार्ग, मुंबई ४०० ०१३ या पत्त्यावर आयली हक्कत १४ दिवसांच्या आत पुरव्यानिशी सादर करावी, अन्यथा सदरहू दावे माझे अशिलवार बंधनकारक राहणार नाहीत.

मिळकतीचा तपशील
व्ही.एल.टी. अॅ.क्र.११, साईट नं. १०, दुकान नं. २, अली साहेब पत्रा चव, गणपतराव कदम मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३.

सही/-
अॅड. सुजाता आर. बाबोर
 पत्ता : २६, गौरताज बिल्डिंग, २२१, डॉ. वी. ए. रोड, हिंदमाता, दादर पूर्व, मुंबई ४०००१४

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनेतसे कळविण्यांत येते की, गाव मौजे उत्तन, भाईदर प. तालुका जिल्हा ठाणे, येथील सर्व नंबर १४४, हिस्सा नंबर ३८, एकूण क्षेत्र ३४०० चौ. मी. पैकी श्री ग्लॅक्सन बर्नड कोरिया यांचे क्षेत्र १५०० चौ. मी. मधून २५०.९२ चौ. मी., प्लॉट नंबर ए, हि जमिन मिळकत श्री ग्लॅक्सन बर्नड कोरिया यांच्याकडून आमचे अशिलानी खरेदी करण्याचे ठरविले आहे तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तीचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, गहाण, विक्री, वहिवाट बोजा, असा दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्या पार्शून १४ दिवसांच्या आत ३, सुभाष दाम्ण, फाटकर रोड, वॅकॅंटेड पार्क, भाईदर प. तालुका जिल्हा ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकरचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाईल.

सही
श्री केनेट आर. गन्या
खरेदीदाराचे वकील

अनुष्ठी कमर्शियल लिमिटेड

नोंदीकृत कार्यालया पत्ता: कार्यालय क्र. सीसी ५०४१/५०४१, टॉवर सी, भाव इन्व्हेस्टमेंट बोर्ड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१, फोन क्र. २३६३ १३३४/२३६४ ०१११
 ईमेल: anushunil@ycarati.com. वेब: www.anushunil.com
 सीआयएन: एल११०एमएच११८५पीएससी३४८०२४

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या भागधारकांनी वार्षिक सवसाधारण सभा (सभा) ही सुरुवातीला कार्यालय कार्यालया १००२, सेलव्हिडिओ, १६ फ्लिड रोड, मंगळवारी, मुंबई-४००००६ येथे बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या वेळी आहे, जी ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वार्षिक अहवालसह वेळी सवसाधारण सभेच्या वेळी आहे.

सूचना ही सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ११ अनुसार कंपनीचे सवसाधारण सभेवर आणि शेअर हस्तांतरण पुढीलकी ही वार्षिक सर्व मागणी समजावणे हेतुकरिता पुढील २४ सप्टेंबर, २०२० ते बुधवार ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस एकत्र) पर्यंत बंद राहतील.

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ सवसाधारण वेळोवेळी सुरुवातीला कंपनीचे (निवडणुके अंतर्गत अधिनियम) रुल २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकव्हरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे रेग्युलेशन ४६ रेग्युलेशनद्वारे ऑफ सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले निव्वर वरील सेक्रेटरीजल स्टॅट्यूट-२ च्या तरतुदीनुसार सर्व सवसाधारण कळविण्यात येते की :

- एजीएमच्या सूचनेत नमूद सवसाधारण आणि विशेष कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमेने मतदानाप्रमाणे करणार आहेत.
- ई-मतदानाला निव्वर २७ सप्टेंबर, २०२० रोजी स. १०.०० वा सुवात होईल.
- ई-मतदान मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी स. १०.०० वा सुरु होईल.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमेने किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पाठता निव्वर किंवा वार्षिक अहवाल कळविण्यात येत आहे तरीही आहे बुधवार २९ सप्टेंबर, २०२०
- ज्या व्यक्तींनी एजीएमच्या सूचना पाठविण्यातून कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सवसाधारण वरले आहेत आणि चक्रे अशिल तपशील म्हणजेच बुधवार २९ सप्टेंबर, २०२० रोजी शेअर्स संपादित केलेले आहेत ते helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. आ सवसाधारण सभेसाठी सीडीएसएल कडे ऑगस्ट नोटीसी केली असेल तर ते ई-मतदानाप्रमाणे मतदान करण्यासाठी त्यांच्या विषयात पुनर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे.
- सवसाधारण नोंद घ्यावी की :
 ७. दुसऱ्या ई-मतदान से मालमता वरील सदर तारीख आणि वेळेवरून सीडीएसएल द्वारे बंद करण्यात येईल. सवसाधारण सभेसाठी मतदान केलेल्यांना सवसाधारण सभेसाठी बंद करण्यात येणार नाही. जी ज्या भागधारकांनी दुसऱ्या ई-मतदानाप्रमाणे त्यांचे मतदान केलेले आहे त्यांना मतदान बंद करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
 ८. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.anushunil.com वर उपलब्ध आहे.
 ९. ई-मतदानाच्या संपादित तपशीलांची चौकशी/तक्रारीकरिता सवसाधारण/साभकार केलेले खालील ठिकाणी संपर्क करू शकतात. श्री. अनुष्ठी मेहता (किंवा भावनाशिवल अफिसर, आणि इन्व्हेस्टमेंट पत्ता : कार्यालय क्र. सीसी ५०४१/५०४१, टॉवर सी, भाव इन्व्हेस्टमेंट बोर्ड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१, ईमेल : anshu@ycarati.com. फोन नं. २३६३१३३४ यांना संपर्क करू शकतात.
 अधिकृत माहितीसाठी कृपया www.bseindia.com ला भेट द्या.

मंडळाच्या आदेशानुसार
अनुष्ठी कमर्शियल लिमिटेड करिता
श्री. अनुष्ठी मेहता
अधिकृत अधिकारी

दिनांक : ०७.०९.२०२०
 ठिकाण : मुंबई
 चिक फायनान्सियल ऑफिसर आणि डायरेक्टर (डीआयएन : ००२३३७१)

वेरिटास (इंडिया) लिमिटेड
 सौ आयायन: एल२३२०१एएम११८५पीएससी३५००२
 नोंदीकृत कार्यालय: वेरिटास हाऊस, तिसरा मजला, ७० मिनट प्लॉट, मुंबई-४०००११, वेबसाइट: www.veritasindia.net
 ई-मेल: corp@veritasindia.net
 दूरध्वनी क्र.: +९१ २२ २२७५५५५५/६१८४००००

३५ व्या वार्षिक सामान्य सभेची सूचना

द्वानुसार, वेरिटास (इंडिया) लिमिटेडच्या (कंपनी) सदस्यांची ३५ वी (पत्नीसाठी) वार्षिक सामान्य सभा बुधवार, ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) द्वारे ऑडिओ व्हिडिओ लिंकद्वारे (ओएव्हीएम) सामाईक स्थानावर सदस्यांच्या भौतिक उपस्थितीशिवाय आयोजित केली जात आहे. ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की कंपनी कायदा २०१३ च्या (बदल केल्यानुसार आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार (कायदा), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकव्हरमेंट्स) नियम २०१५ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स), कॉर्पोरेट अकेअर्स मंत्रालयाचे जारी केलेली परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० कॉर्पोरेट परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० ची परिपत्रके (परिपत्रके) आणि सिक्स्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जारी केलेले परिपत्रक एस्ईबीआय/एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/२०२०/७९ कायद्याच्या अनुभाग १०३ अंतर्गत व्हीसी ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होणाऱ्यांची उपस्थिती गणसंख्येसाठी मोजली जाईल. एजीएमची सूचना आणि कंपनीचा आर्थिक निकाल आणि ३१ मार्च २०२० रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षाचा वेधानिक अहवाल ह्या सोबत, अंतर्गत कामकाजाबद्दल, वार्षिक अहवाल, ज्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरीज/रजिस्ट्रार आणि कंपनीचे ट्रान्सफर एजंट्स (आर आणि टीए) कंपनीच्या युनिवर्सल कॅंपिटल सिक्स्युरिटीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड द्वारे पाठवले आहेत त्यांना फक्त ई-मेलद्वारे पाठवता जाईल, जो एम्सीए परिपत्रक आणि वरील सेबी परिपत्रकांनुसार असेल.

३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या <http://www.veritasindia.net/> वेबसाइटवर आणि जिथे कंपनीचे सभाग सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ज्यांचे ई-मेल पत्ते नोंदवले नाहीत/ अद्ययावत केले नाहीत त्या सदस्यांसाठी सूचना:

- भौतिक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी फॉलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (पुढील आणि मागील भाग), पॅन (पॅन कार्डाची स्वयं प्रमाणित केलेली प्रत), आधार (आधार कार्डाची स्वयं प्रमाणित केलेली प्रत) असा आवश्यक तपशील देऊन कंपनीला corp@veritasindia.net किंवा कंपनी आरटीएला info@uniseq.in वर विनंती करावी.
- अभौतिक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी डिपॉझिटरीज/सहभागीना (डीपी) संपर्क करून संबंधित डीपीकडून सूचवल्या जाणाऱ्या प्रक्रियेनुसार ई-मेल पत्ता नोंदवावा आणि अद्ययावत करावा.

कंपनी आपल्या सदस्यांना मतदान करण्यासाठी नॅशनल सिक्स्युरिटीज डिपॉझिटरीज (एनएसडीएल) कडून एजीएम दरम्यान दुरुवून ई-मतदान सुविधा आणि एजीएम दरम्यान ई-मतदान सुविधा पुरवत आहे. ज्या सदस्यांचे भौतिक/अभौतिक स्वरूपात भागधारणा केली आहे आणि ज्यांचे ई-मेल पत्ते नोंदवले आहेत/ नोंदवले नाहीत त्यांना एजीएममध्ये दुरुवून ई-मतदानाची आणि ई-मतदानाची पध्दत एजीएमच्या सूचनेत दिलेली जाईल. ई-मतदानासाठी लागूणाऱ्या तपशील सदस्यांना ई-मेलद्वारे कळवले जाईल. ज्या सदस्यांना ई-मेल प्राप्त होणार नाही किंवा ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी डिपॉझिटरीज/आरटीएकडे नोंदवले नसतील तर एजीएमच्या सूचनेत दिलेल्या माहितीचा वापर करून ते लॉगिन तपशील तयार करू शकतील. हाच तपशील वापरून एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहता येईल.

वेरिटास (इंडिया) लिमिटेड करिता
नितिन कुमार डिव्हायन्या
 संचालक
 ठिकाण: मुंबई
 दिनांक: ४ सप्टेंबर, २०२०
 डीआयएन: ००२१०२८९

ICICI Prudential Asset Management Company Limited
 Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.
Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.
 Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprnf.com, Email id: enquiry@iciciprnf.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document (SID)/Key Information Memorandum (KIM) of the Schemes of ICICI Prudential Mutual Fund (The Fund)
Change in address of the Official Point of Acceptance of Transactions (OPAT) of Computer Age Management Services Limited (CAMS)

Investors/Unit holders are requested to note the change in address of the OPAT of CAMS, the Registrar and Transfer Agent of the Fund, as follows:

Old Address	New Address
CAMS SERVICE CENTRE, 1 st Floor, Above Mahesh Graphics, Nandanam Complex, Beside Old CCS Building, Junglighat, Port Blair - 744103. South Andaman Contact no. : 03192-230306 Email id: camspbt@camsonline.com	CAMS SERVICE CENTRE, 35, Behind Hotel Haywizz, M.A. Road, Phoenix Bay Port Blair - 744 102. South Andaman Contact no. : 03192-230306 / 230506 Email id: camspbt@camsonline.com

This Notice-cum-addendum forms an integral part of the SID and KIM of the Schemes of the Fund, as amended from time to time.

All other provisions of the SID and KIM except as specifically modified herein above remain unchanged.

Place : Mumbai Sd/-
 Date : September 7, 2020
 No. 004/09/2020
Authorised Signatory

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprnf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprnf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

फॉर्म जी
स्वरास्याच्या अभिव्यक्तीकरिता आमंत्रण
(इन्वॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी (इन्वॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)</